

31st May 2024

To,
BSE Limited
Department of Corporate Services,
Phiroze Jeejeebhoy Towers,
Dalal Street, Fort,
Mumbai 400 001.
Scrip Code: 516110

Sub: Copies of Newspaper Advertisements of Standalone Audited Financial Results for the Quarter and Year ended 31st March 2024:

Respected Sir/Ma'am,

Please find the enclosed copies of newspaper advertisement for Standalone Audited Financial Results for the Quarter and Year ended 31st March 2024 pursuant to Regulation 47 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015) as published in Business Standard and Mumbai Lakshadeep dated 31st May 2024.

Kindly take this in your records.

Thanking You,

Yours truly,

For Family Care Hospitals Limited

MOHINI RAJU

To club and confidence and climaters are climaters and climaters and climaters and climaters and climaters are climaters and climaters and climaters and climaters are clim

Mohini Waghade Company Secretary A68056

Encl: As above



U GRO CAPITAL LIMITED

🌉 📳 ४था मजला टॉवर ३, इक्विनॉक्स बिझनेस पार्क, एलबीएस रोड, कुर्ला, मुंबई-४०००७८ मा<u>गणी सूचना</u>

सिक्युरीटायझेशन ॲन्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फिनान्शियल ॲसेटस् ॲन्ड एनफोर्समेन्ट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट २००२ (कायदा) आणि सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रुल्स, २००२ (नियम) च्या तरतुदीअंतर्गत कायद्याच्या कलम १३(१२) अन्वये प्राप्त अधिकाराअंतर्गत सहवाचिता नियम ३ अंतर्गत खालील स्वाक्षरीकर्ता <mark>युग्रो कॅपिटल लिमिटेड</mark>चे प्राधिकृत अधिकारी आहेत, यांनी कायद्याचे कलम १३(२) अन्वये मागणी सूचन वितरीत केली होती आणि त्या सुचनेनुसार सदर सूचना प्राप्ती तारखेपासून ६० दिवसांत संबंधित सूचनेत नमुद रका नमा करण्यास खालील कर्जदारांना कळविण्यात आले होते. खालील स्वाक्षरीकर्तांना विश्वास आहे की, कर्जदारांनी मागणी सूचनेची सेवा टाळली आहे. म्हणून सूचनेची सेवा अधिनियमानुसार प्रकाशित करण्यात येत आहे. मागणी सचनेचे मजकर खालीलप्रमाणे:

कर्जदाराचे नाव व कर्ज खाते क्र.	मागणी सूचना दिनांक व रक्कम
१. मे. दोस्ती केमिस्ट ॲण्ड डिस्ट्रीब्युटर्स,	मागणी सूचना दिनांक १३.०५.२०२४,
२. श्री. परिक्षीत कौशल माहेश्वरी,	दिनांक ०९.०५.२०२४ रोजी
३. श्रीमती रीना कौशल माहेश्वरी,	₹.२९,३४,३६८/−
கர் து. HCFMHOSEC00001036971	

स्थावर मालमत्ता/तारण मालमत्तेचे तपशील

गालमत्ता १: दुकान क्र.१०, क्षेत्रफळ १६४.०८ चौ.फु. कार्पेट क्षेत्र, तळमजला, इमारत क्र. १२०, टाईप-डी४, समृद्धी एव्हरग्रीन्स फेझ-४ए म्हणून ज्ञात इमारत, जमीन एस. क्र. ४/२ ७/०, क्षेत्र २१.१६५ एकर, ५ क्षेत्र ०.७५७५, १०/एक्स, क्षेत्र ०.७१६, ८/एक्स, क्षेत्र २४.९९ गाव सपे, तालुका अंबरनाथ, ठाणे, दाशिवली ग्रामपंचायतीच्या स्थानिक मर्यादेत आणि उपनिबंधक उल्हासनगर-२, बदलापूर व तलाठी सजा खारवाई येथील स्थावर मालमत्तेचे सर्व भाग व खंड. चतुसिमा: उत्तरेस: गट क्र.६; दक्षिणेस: गट क्र.६/मौजे जुवेली गावची सिमा/ मौजे चामटोल गावची सिमा; पुर्वेस: कल्याण कर्जत रस्ता; पश्चिमेस: मौजे जुवेली गाव. मालमत्ता २: दुकान क्र.१०ए, क्षेत्रफळ १२२.०७ चौ.फु. कार्पेट क्षेत्र, तळमजला, इमारत क्र. १२०, टाईप-डी४, समृद्धी एव्हरग्रीन्स फेझ-४ए म्हणून ज्ञात इमारत, जमीन एस.क्र. ४/२ ७/०, क्षेत्र २१.१६५ एकर, ५ क्षेत्र ०.७५७५, १०/एक्स, क्षेत्र ०.७१६, ८/एक्स, क्षेत्र २४.९९ गाव सपे, तालुका अंबरनाथ, ठाणे, दाशिवली ग्रामपंचायतीच्या स्थानिक मर्यादेत आणि उपनिबंधक उल्हासनगर-२, बदलापूर व तलाठी सजा खारवाई येथील स्थावर मालमत्तेचे सर्व भाग व खंड. चतुसिमा: उत्तरेस: गट क्र.६; दक्षिणेस: गट क्र.६/मौजे जुवेली गावची सिमा/ मौजे चामटोल गांवची सिमा; पुर्वेस: कल्याण कर्जत रस्ता; पश्चिमेस: मौजे जुवेली गाव. याद्वारे कर्जदारांना आवाहन करण्यात येते की, आपण ही सूचना प्रसिध्द होण्याच्या दिनांकापासून ६० दिवसांच्या कालावधित रक्कम पूर्णपणे भरणा करण्याच्या तारखेपर्यंत वर नमुद रकमेचा तसे यावरील व्याज व खर्चाचा भरणा करावा. कर्जदारांनी नोंद घ्यावी की, **युग्रो कॅपिटल लिमिटेड** हे प्रतिभूत धनको आहेत आणि कर्जदाराद्वारे तारण प्रतिभूत मालमत्ता असलेली स्थावर मालमत्तेच्य समोर प्रतिभूत कर्ज कर्जदारांनी उपलब्ध केले आहे. कर्जदार हे वर विहित कालावधीत संपुर्ण दायित्व भरण्यात कसूर केल्यास **युग्रो कॅपिटल लिमिटेड**द्वारे कायद्याच्या कलम १३(४) अन्वये सर्व अधिकाराअंतर्गत विक्रीमार्फत हस्तांतरणास मर्यादित नसलेले प्रतिभूत मालमत्तेचा ताबा घेतील किंवा कायद्याअंतर्गत उपलब्ध अन्य कारवाई करतील आणि नियमांतर्गत अन्य कारवाई करून रक्कम वसूल करतील. युग्रो कॅपिटल लिमिटेड यांना विक्री किंवा हस्तांतर अधिकारापुर्वी प्रतिभूत मालमत्त जप्त आणि/किंवा मोहोर बंद करण्याचा अधिकारसुद्धा आहे. तद्नुसार मालमत्तेची विक्री केली जाईल युग्रो कॅपिटल लिमिटेड यांना देय असलेली वसुली रक्कम तारण मालमत्तेच्या मुल्यात योग्य नसल्यास उर्वरित देयके वसुलीसाठी वेगळी कायदेशीर कारवाई करण्याचे अधिकार आहेत. सदर कारवाई ही अन्य इतर कायद्यानुसार युग्रो कॅपिटल लिमिटेडला इतर सर्व अतिरिक्त व स्वतंत्र नियमात उपलब्ध आहेत. कर्जदारांचे कायद्याच्या कलम १३(८) नुसार लक्ष वेधण्यात येत आहे की, त्यांन प्रतिभूत मालमत्ता सोडविण्यास वेळ उपलब्ध आहे आणि यापुढे कायद्याच्या कलम १३(१३) नुसार जेथे कर्जदारांना **युग्रो कॅपिटल लिमिटेड**च्या पुर्व परवानगीशिवाय कोणतीही प्रतिभूत मालमत्तेच व्यवहार, विक्री, भाडेपट्टा किंवा इतर प्रकारे (व्यवसायाच्या दैनंदिन कामकाजाव्यतिरिक्त) हस्तांतरणार किंवा प्रतिभूत मालमत्तेचा व्यवहार करण्यापासून रोखण्यात येत आहे आणि उपरोक्त पुर्तता न केल्यार सदर कायद्याच्या कलम २९ अन्वये दंडात्मक कारवाई केली जाईल. मागणी सूचनेची प्रत खालील स्वाक्षरीकर्ताकडे उपलब्ध आहे आणि कर्जदाराची इच्छा असल्यास साधारण कार्यालयीन वेळे कोणत्याही कामकाजाच्या दिवशी खालील स्वाक्षरीकर्त्याकडून प्राप्त करता येईल.

सही/- रामलाल गुप्ता, प्राधिकृत अधिकारी युग्रो कॅपिटल लिमिटेडकरित **दिनांक:** ३१.०५.२०२४ (authorised.officer@ugrocapital.com) **ठिकाण:** बदलापूर, महाराष्ट्र

7=(

जेट इन्फ्रावेंचर लिमिटेड

सीआयएन:एल४५४००एमएच२००१पीएलसी१३३४८३ **नोंदणीकृत कार्यालय:** कार्यालय क्र.१. ई-विंग. १ला मजला, नंदनवन अपार्टमेंट, कांदिवली लिंक रोड.

लालजीपाडा पोलीस चौकी समोर, कांदिवली पश्चिम, मुंबई-४०००६७. दूर.:०२२-२८६७६२३३, ई-मेल: investors@jetinfra.com वेबसाईट: www.jetinfra.com

अतिरिक्त सर्वसाधारण सभा आणि रिमोट ई-वोटिंग माहितीची सूचना येथे सूचना देण्यात आली आहे की जेट इन्फ्राव्हेंचर लिमिटेड (कंपनी) च्या सदस्यांची अतिरिक्त सर्वसाधा (ईजीएम किंवा सभा) मंगळवार, २५ जून, २०२४ रोजी सकाळी १०:३० वा. कार्यालय क्र.१, ई - विंग, १ला मजला, नंदनवन अपार्टमेंट, कांदिवली लिंक रोड, लालजीपाडा पोलिस चौकी समोर, कांदिवली (पश्चिम), मुंबई - ४०००६७ येथे स्थित कंपनीच्या नोंदणीकृत कार्यालयात दि. २९ मे २०२४ रोजी ईजीएम आयोजित करण्याच्

सूचनेत नमूद केल्यानुसार विशेष व्यवसायावर विचार विमर्श करण्याकरिता आयोजित केली जाईल. कंपनीने ३० मे २०२४ रोजी ईजीएमची सूचना इलेक्ट्रॉनिक पद्धतीने फक्त त्या सदस्यांना पाठवली आहे, ज्यांचे ई मेल पत्ते कंपनी किंवा निबंधक आणि हस्तांतरण प्रतिनिधी (आरटीए) आणि डिपॉझिटरीजमध्ये शुक्रवार, २४ र २०२४ पर्यंत नोंदणीकृत आहेत. ईजीएमच्या सूचनेच्या वास्तविक प्रती पाठवण्याची आवश्यकता सर्वसाधा सभेसाठी एमसीए परिपत्रके आणि सर्वसाधारण सभेसाठी सेबी परिपत्रकांद्वारे वितरीत करण्यात आली आहे.

- ज्या सदस्यांनी त्यांचे ई-मेल पत्ते कंपनी /डिपॉझिटरीकडे नोंदणीकत केलेले नाहीत त्यांच्या बाबतीत, कपया ईजीएम सचना मिळविण्यासाठी आणि ई-वोटिंग करिता लॉगिन तपशील मिळविण्यासाठी त्यांच्या ई-मेल पत्त्याची नोंदर्ण करण्यासाठी खालील सूचनांचे पालन करावे :-
- ् वास्तविक स्वरूपात भागधारणा करणाऱ्या सदस्यांकरिता कपया आवश्यक तपशील जसे की फोलिओ कमांव भागधारकाचे नाव investor@bigshareonline.com वर ईमेलद्वारे प्रदान करावे.
- डीमॅट स्वरूपात भागधारणा करणारे सदस्य त्यांच्या संबंधित डिपॉझिटरी सहभागीदाराशी संपर्क साधन किंव investor@bigshareonline.com वर ईमेलद्वारे त्यांचा ई-मेल आयडी नोंदणीकृत करू शकतात. ईजीएमची सचना आणि स्पृष्टीकरणात्मक विधान कंपनीच्या www.ietinfra.com वर आणि स्टॉक एक्सचेंजच www.bseindia.com वेबसाइटवर उपलब्ध आहे. त्याची एक प्रत सेंट्रल डिपॉझिटरी सर्व्हिसेस (इंडिया

लिमिटेड ('सीडीएसएल') च्या www.evotingindia.com वर देखील उपलब्ध आहे.

- मंगळवार, १८ जून, २०२४ रोजी, नोंद तारखेनुसार, वास्तविक किंवा डीमटेरिअलाइज्ड स्वरूपात भागधार करणारे सदस्य, इलेक्ट्रॉनिक मतदान प्रणालीद्वारे ईजीएमच्या सूचनेमध्ये नमूद केल्यानुसार त्यांचे मत सीडीएसएर
- इलेक्टॉनिक ('रिमोट ई-व्होटिंग') पद्धतीने देऊ शकतात. कंपनीच्या सर्व सदस्यांना कळविण्यात येते की: r. रिमोट ई-बोर्टिंग **शनिवार, २२ जून २०२४ रोजी सकाळी ९:०० वा. (भाप्रवे)** सुरू होईल

तारीख मंगळवार, १८ जून २०२४ आहे

- ब. रिमोट ई-वोर्टिग **सोमवार, २४ जून, २०२४ रोजी, सायं.५:०० वा. (भाप्रवे)** समाप्त होईल आणि एकदा क . ईजीएम दरम्यान रिमोट ई-व्होटिंगद्वारे किंवा ई-व्होटिंग प्रणालीद्वारे मतदान करण्याची पात्रता निश्चित करण्यासाठी नोंद
- . सोमवार, २४ जून, २०२४ रोजी, सायं. ५:०० वा. (भाप्रवे) नंतर ई-व्होटिंग पध्दत अक्षम केले जाईल
- ईजीएमची सूचना ईमेलद्वारे पाठवल्यानंतर आणि नोंद तारखेनुसार समभाग धारण केल्यानंतर शेअर्स विकत घेतलेत आणि कंपनीची सदस्य बनलेली व्यक्ती, ईजीएमच्या सूचनेमध्ये दिलेल्या ई-व्होटिंगच्या सूचनांचे पालन करून नतदान करू शकते, जे कंपनी आणि सीडीएसएल च्या वेबसाइटवर उपलब्ध आहे. तथापि, जर व्यक्ती आधीच रिमोट ई-वोटिंगकरिता सीडीएसएल मध्ये नोंदणीकत असेल, तर विद्यमान वापरकर्ता आयडी आणि पासवर्ड मतदान करण्यासाठी वापरला जाऊ शकतो. ईजीएमच्या सूचनेमध्ये दिलेल्या ई-वोटिंग सूचनांमधून जाण्याची सदस्यां
- ्ज्या सदस्यांनी ईजीएम पर्वी रिमोट ई-व्होटिंगद्वारे आपले मत दिले आहे ते देखील ईजीएम ला उपस्थित राह शकता परंतु त्यांना पुन्हा मतदान करण्याचा अधिकार असणार नाही. बॅलेट/इन्स्टा पोलद्वारे मतदान करण्याची सुविध . इंजीएम च्या ठिकाणी उपलब्ध करून दिली जाईल. ज्या व्यक्तींचे नाव संभासदांच्या नोंदणीमध्ये किंवा डिपॉझिटरीद्वां ठेवलेल्या लाभार्थी मालकांच्या नोंदणीमध्ये नोंद तारखेनुसार नोंदवले गेले असेल त्यांनाच रिमोट ई-वोटिंग किंव टपाल/इन्स्टा मतदानाद्वारे मतदान करण्याची सविधा मिळण्याचा हक असेल:
- रिमोट ई-वोटिंग शी संबंधित तपशिलांकरिता, कृपया ईजीएमची सूचना पहा. ई-वोटिंगशी संबंधित कोणत्या प्रश्नांच्या बाबतीत, कपया www.evotingindia.com च्या डाउनलोड विभागात उपलब्ध सदस्यांसा वारंवार विचारले जाणारे प्रश्न (एफएक्य) आणि ई-व्होटिंग वापरकर्ता पुस्तिका पहा किंवा टोल फ्री क्रमांक १८०० २२ ५५ ३३ वरील करार पहा. ई-व्होटिंगच्या सुविधेशी संबंधित सर्व तक्रारी श्री. राकेश दळवी, व्यवस्थापक (सीडीएसएल) सेंटल डिपॉझिटरी सर्व्हिसेस (इंडिया) लिमिटेड, ए विंग, २५ वा मजला, मॅरेथॉन फ्यचरेक्स मफतलाल मिल कंपाउंड्स, एन एम जोशी मार्ग, लोअर परेल (पूर्व), मुंबई ४०००१३ किंवा helpdesk.evoting@cdslindia.com वर ईमेल पाठवा.
- ईजीएम दरम्यान रिमोट ई-व्होटिंग आणि ई-व्होटिंग निष्पक्ष आणि पारदर्शक पद्धतीने पार पाडण्यासाठी सुश्री पूजा मलकन, कार्यरत कंपनी सचिव यांची तपासनीस म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
- तपासणीसांच्या अहवालासह घोषित केलेले निकाल कंपनीच्या www.jetinfra.com वेबसाइटवर आणि अध्यक्ष किंवा त्यांनी अधिकत केलेल्या व्यक्तीने निकाल जाहीर केल्यानंतर सीडीएसएलच्या वेबसाइटवर टाकले जातील. स्टॉक एक्स्चेंजच्या www.bseindia.com या वेबसाइटवरही निकाल अपलोड केले जातील.

दिनांक : ३० मे, २०२४

कृणाल शाह कंपनी सचिव व सक्षम अधिकारी

सही/

(India) Limited

पत्ता: युनिट क्रमांक २०१, २००ए, २०२ व २००बी, इमारत क्रमांक २, सॉलिटेअर कॉपेरिट पार्क, अंधेरी घाटकोपर लिंक रोड, चकाला, अंधेरी (पूर्व), मुंबई - ४०० ०९३.

येथे सचना दिली जाते की. खालील कर्जदार

मे. श्रीनिवास मंगल कार्यालय (मालक : श्री. उमेश हरी पवार) (कर्जदार). श्री. कैलास जनार्दन धमाळ (जामीनदार) आणि श्री. गौरव विजय खामकर (जामीनदार) यांनी चेंबूर नागरी सहकारी बँक लिमिटेडकडून प्राप्त केलेल्या कर्ज सुविधेच्या मुद्दल आणि व्याजाची परतफेड करण्यात त्यांनी कसूर केली आहे आणि केर्जे नॉन परफॉर्मिंग ॲसेट्स (एनपीए) म्हणून वर्गीकृत केली आहेत. दिनांक ३०.०३.२०२२ च्या असाइनमेंट डीडच्या अनुषंगाने, मूळ कर्जदाराने अपरिवर्तनीयपणे हस्तांतरित केलेल्या सदर बँकेने, ॲझरेक (इंडिया) लिमिटेडच्या बाजने सर्व अधिकार, शीर्षक आणि हित यासह सदर कर्जदाराची वित्तीय मालमत्ता नियुक्त केली आहे. परिणामी, ॲझरेक (इंडिया) लिमिटेड मे.श्रीनिवास मंगल कार्यालया प्रतिभृत धनको बनले आहे. सिक्युरीटायझेशन ॲन्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फिनान्शियल ॲसेटस् ॲन्ड एनफोर्समेन्ट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट २००२ च्या कलम १३(२) अन्वये सदर सचना त्यांच्या अंतिम ज्ञात पत्यावर पाठविण्यात आली होती ती ना-पोहोच होता पन्हा प्राप्त झाली आणि म्हणून त्यांना याबाबत सदर जाहीर सूचनेद्वारे सुचित करण्यात येत आहे.

अ. क्र.	कर्जदार/ जामीनदाराचे नाव	प्रतिभूत मालमत्तेचा पत्ता व तपशिल	सूचना दिनांक	एनपीए दिनांक	थकबाकी रक्कम (सूचना दिनांकानुसार)
۶. ۶.	मे.श्रीनिवास मंगल कार्यालय (मालक- श्री.उमेश हरी पवार) श्री.कैलाश जनार्धन	श्रीनिवास मंगल कार्यालय म्हणून ज्ञात भाडेतत्त्वावरील जमीन, भूखंड क्र.पी-७, एम.आय.डी.सी. क्षेत्रातील जमीन आणि इमारत वाई मध्ये, ता.वाई, जि.सातारा-४१२८०३ येथील सर्वभाग व खंड. एकूण भूखंड क्षेत्र-५५९५		२२.०६.२०२१	रोजी रू.४,८२,४७,३७६/- (रूपये चार कोटी ब्याऐंशी लाख
3.	धुमाळ (जामीनदार) श्री.गौरव विजय	चौ.मीटर आणि इमारतीचे एकूण बिल्ट-अप क्षेत्र- २६७६.३९१ चौ.मी., श्री. उमेश हरी पवार यांच्या मालकीचे, श्रीनिवास मंगल कार्यालयाचे मालक,			सत्तेचाळीस हजार तीनशे शहाहत्तर फक्त)
ν.	श्रा.गार्थ ।प्रजय खामकर (जामीनदार)	उत्तरेकडे वा त्या विशेने : एमआवडीसी रोड ४५.० मी. आर/डब्ल्यू दक्षिणेकडे वा त्या विशेने : भूखंड क्र.पी-१६ पूर्वेकडे वा त्या विशेने : नाला पश्चिमेकडे वा त्या विशेने : एमआयडीसी सर्विस रोड आणि वाई भोर राज्य महामार्ग			194(I)

वरील कर्जदार व त्यांचे जामिनदारांना (लागू असल्यास) येथे कळविण्यात येत आहे की, त्यांनी सदर सूचना प्रकाशन तारखेपासून ६० दिवसात थकबाकी रकमेचा भरणा करावा अन्यथा सिक्युरीटायझेशन ॲन्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फिनान्शियल ॲसेटस् ॲन्ड एनफोर्समेन्ट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ चे कलम १३ चे उकमल (४) अन्वये सदर सूचनेच्या तारखेपासून ६० दिवसांच्या समाप्तीनंतर पुढील कारवाई केली जाईल. कर्जदारांचे लक्ष वेधण्यात येत आहे की, कायद्याच्या कलम १३चे उपकलम (८) च्या तरतूदीनुसार प्रतिभूत मालमर

सोडविण्यासाठी वेळ उपलब्ध आहे. ठिकाण: मुंबई दिनांक : ३१.०५.२०२४

सही /- प्राधिकृत अधिकारी, (नवीनचंद्र आंचन), एव्हीपी

PUBLIC NOTICE

A Notice is hereby given that Shar certificate No. 31, for 5 (five) ordinar shares bearing Distinctive Nos. from 151 to 155 (SHOP NO. 1) Parasmar Co-op Housing Society Ltd., situated a FP 485(1), off Joggers park, Link road Chikuwadi, Borivali- West, Mumba 400092. in the name of Smt. KUSUM J PUROHIT have been reported lost misplaced and an application has beer made by them to the society for issue of duplicate share certificate.

The society hereby invites claims objections (in writing) for issuance o duplicate share certificate within th period of 14 (fourteen) days from the date publication of this notice. If no claims / objections are received during this period the society shall be free to issue duplicate share certificate.
For PARASMANI C.H.S LTD.

Hon.Secretar

महाराष्ट्र कॉर्पोरेशन लिमिटेड

नोंदणीकृत कार्यालयः ९०७/९०८, देव प्लाझा, एस.व्ही.रोड, अंधेरी (प), मुंबई-४०००५८. दूर.:०२२-६७४२४८९५ Website: www.mahacorp.in E-mail: mcl@visagar.com

३१ मार्च, २०२४ रोजी संपलेल्या तिमाही व वर्षाकरीता लेखापरिक्षित वित्तीय निष्कर्षाचा अहवाल

तपशील	संपलेली तिमाही ३१.०३.२०२४	संपलेले वर्ष ३१.०३.२०२४	संपलेली तिमाही ३१.०३.२०२३
गर्यचलनातून एकूण उत्पन्न (निव्वळ)	23.00	00.00	£2.38
रानंतर साधारण प्रक्रियेतून निव्वळ नफा/(तोटा)	3.38	२३.८७	83.89
रानंतर कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (विशेष साधारण बाबनंतर)	3.38	२३.८७	83.89
मभाग भांडवल	६२३६.०१	६२३६.०१	२९२७.१९
खीव (मागील वर्षाच्या ताळेबंदपत्राकानुसार पुनर्मुल्यांकित राखीव वगळून) त्पन्न प्रतिभाग (विशेष साधारण बाबपूर्व व नंतर) (रू.१/–प्रत्येकी)	-	-	-
7) मूळ	0.00	0.00	0.09
) सौमिकृत	0.00	0.00	0.09

<mark>टिप: सेबी (</mark>किस्टिंग ऑक्लिमेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिक्रायरमेंट्स) रेप्युलंशन २०१५ च्या नियम ३३ अन्वये स्टॉक एक्सवेंजसह सादर करण्यात आलेल ३१ मार्च, २०२४ रोजी संपलेल्या तिमाही व वर्षाकरिता लेखापरिक्षित वित्तीय निष्कार्षीय सविस्तर नमुन्यातील जतारा आहे. ३१ मार्च, २०२४ रोजी संपलेल्य तिमाही व वर्षाकरिता लेखाचरिक्षित वित्तीय निष्कर्षाचे संपूर्ण नमुना कंपनीचे क्षेत्रस्त जेथे सूचिबच्द आहे त्या बीएसई लिमिटेडच्या www.bseindia.cor आणि कंपनीच्या www.mahacorp.in वेबसाईटवर उपलब्ध आहे. मद्राराष्ट्र कॉपॉरेशन लिमिटेडकरित

जाहिर नोटिस

दिवंगत ३ लतिका भिकाजी टिकम, राहणाऱ : अ -१३०१ महात्मा ज्योतिबा फुले सह हो . सो . विद्यालय मार्ग . मुलुंड (पूर्व), मुंबई -४०० ०८१ यांचे दिनांक २३ .०१ .२०२४ रोजी निधन झाल्यामुळे त्यांच्या पश्चात वारसा दाखला मिळण्याकामी कुर्ला मुलुंड (पूर्व) येथे तहसिलदार कार्यालयात अर्ज केला आहे . दिवंगत लितका भिकाजी टिकम यांचे दोन वारसदार असून त्यापैकी एक मयत आहे.

Ì	अनु •क •	वारसांची नांवे	वय	नाते
	8	श्री . श्यामकुमार भिकाजी टिकम	६७	मुलगा
	२	कै . सहदेव भिकाजी टिकम	मयत	मुलगा (मृत्यु दि .०२ .०९ .२००६)

सदर वारस दाखल्याबाबत कोणाची काही हरकत असल्यास सबंधितांनी १५ दिवसाच्या आत मा . तहसीलदार कुर्ला, मुलुंड (पूर्व) यांच्या कार्यालयात लेखी स्वरूपात सादर करावी . अन्यथा सदर बाबत कोणास हरकत नाही असे समजून श्री . श्यामकुमार भिकाजी टिकम यांच्या नावाने वारस दाखला देण्यात येईल याची नोंद घ्यावी .

सही /-अर्जदार - श्री . श्यामकुमार भिकाजी टिकम पत्ता - अ-१३०१ महात्मा ज्योतिबा फुले सह . हौ . सो . दिनांक ३ ३१ . ०५ . २०२४ विद्यालय मार्ग. मुलुंड, (पूर्व), मुंबई -४०० ०८१.

B NSERV कॉर्पोरेट कार्यालय: सिरेब्रम आयटी पार्क बी२ इमारत व्हीसीयू डाटा मॅनेजमेंट लिमिटेड

सीआयएनः एल७४९९९एमएच२०१३पीएलसी२४०९३८ नोंदणीकृत कार्यालयः ३०५, ३रा मजला, राजदीष इमारत, तारा मंदिर लेन, लेमिन्टन रोड, मुंबई-४००००७. दूरध्वनी:९९३००८८२९९, ईमेल:mumbai.vcudata@gmail.com, वेबसाइट:www.vcupack.in

ठिकाणः मुंबई

३१ मार्च, २०२४ रोजी संपलेल्या तिमाही व वर्षाकरीता एकमेव

			(₹	.लाखात, ईपीप	रस व्यतिरिक्त)
			एकमेव		
		संपलेली तिमाही		संपले	ने वर्ष
तपशील	३१.०३.२४ लेखापरिक्षित	३१.१२.२३ अलेखापरिक्षित	३१.०३.२३ लेखापरिक्षित	३१.०३.२४ लेखापरिक्षित	३१.०३.२३ लेखापरिक्षित
कार्यचलनातून एकूण उत्पन्न	-	-	-	-	-
कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (कर, अपवादात्मक आणि/किंवा विशेष साधारण बाबपुर्व)	-22.09	93.28	3.86	99.24	48.८८
करपूर्व कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मक आणि/किंवा विशेष साधारण बाबनंतर) करानंतर कालावधीकरिता नफा/(तोटा)	-22.03	4.23	3.86	3.96	६६.9९
(अपवादात्मक आणि/किंवा विशेष साधारण बाबनंतर) कालावधीकरिता एकूण सर्वंकष उत्पन्न (कालावधीकरिता	-9६.४९	२.७२	3.99	9.03	४६.७०
एकत्रित नफा/(तोटा) (करानंतर) व इतर सर्वंकष					
उत्पन्न (करानंतर)	-9६.४९	२.७२	3.99	9.03	४६.७०
राखीव पुनर्मुल्यांकीत राखीव वगळून	-	-	-	9838.49	983८.8८
भरणा केलेले समभाग भांडवल (दर्शनी मुल्य रु.१०/-)	9440.00	9440.00	9440.00	9440.00	9440.00
उत्पन्न प्रतिभाग (वार्षिकीकरण नाही)					
৭. मूळ व सौमिकृत (विशेष साधारण बाबपुर्व)	-0.99	0.02	0.02	0.09	0.2८
२. मूळ व सौमिकृत (विशेष साधारण बाबनंतर)	-0.99	0.02	0.02	0.09	0.7८

टिप: सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिक्वायरमेंट्स) रेग्युलेशन २०१५ च्या नियम ३३ अन्वये स्टॉक एक्सचेंजसह ादर करण्यात आलेली लेखापरिक्षित तिमाही व वर्षाकरिता वित्तीय निष्कर्षाचे सविस्तर नमुन्यातील उतारा आहे. वित्तीय निष्कर्षाचे पंपूर्ण नमुना कंपनीच्या www.vcupack.in वेबसाईटवर आणि बीएसई स्टॉक एक्सचेंजच्या www.bseindia.com बसाईटवर उपलब्ध आ*हे*

> संचालक मंडळाच्या आदेशान्वर व्हीसीयू डाटा मॅनेजमेंट लिमिटेडकरित सही/ श्रीपाल बाफन व्यवस्थापकीय संचालव

> > डीआयएन:०६४८९८२२

इस्ट वेस्ट होल्डींग्ज लिमिटेड

(पुर्वीची बुल्लीश बॉण्डस् ॲण्ड होल्डिंग्ज लिमिटेड) **नोंदणीकृत कार्यालय:** ६२, आदर्श इंडस्ट्रीयल इस्टेट, सहार चकाला रोड, अंधेरी (पूर्व), मुंबई-४०००९९ सीआयएन:एल७४११०एमएच१९८१पीएलसी२९८४९६, ई-मेल:info@ewhl.in, वेबसाईट:www.ewhl.in

३१ मार्च, २०२४ रोजी संपलेल्या तिमाही व वर्षाकरीता एकत्रित लेखापरिक्षीत वित्तीय निष्कर्षाचा अहवाल

		संपलेली तिमाही			संपलेले वर्ष		
तपशील	३१.०३.२०२४ लेखापरिक्षित	३१.१२.२०२३ अलेखापरिक्षात	३१.०३.२०२३ लेखापरिक्षित	३१.०३.२०२४ लेखापरिक्षित	३१.०३.२०२ लेखापरिक्षात		
कार्यचलनातून एकूण उत्पन्न	७६४८.३३	8280.02	५४३२.९६	२१७४८.५०	२५१०४.४१		
कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा)(कर, अपवादात्मक बाब							
आणि/किंवा विशेष साधारण बाबपूर्व#)	009.34	४५.0६	9.99	८६३.२८	(७९.३२)		
करपूर्व कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा)(अपवादात्मक बाब							
आणि/किंवा विशेष साधारण बाबनंतर#)	009.34	४५.0६	9.99	८६३.२८	(७९.३२		
क्रानंतर कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा)(अपवादात्मक बाब							
भाणि/किंवा विशेष साधारण बाबनंतर#)	£03.99	२३.१२	(८.५२)	६३६.८४	(१२६.१0		
हालावधीकरिता एकूण सर्वकष उत्पन्न (कालावधीकरिता सर्वकष							
फा/(तोटा) आणि इतर सर्वंकष उत्पन्न (करानंतर))	६१६.५८	98.89	(39.66)	७२९.२६	(२४२.0९		
रणा केलेले समभाग भांडवल				२५५१.५0	2889.0		
ाखीव (पुर्नमुल्यांकित राखीव वगळून) मागील लेखावर्षाच्या							
ोखापरिक्षित ताळेबंद पत्रकात दिल्याप्रमाणे				४१६५.०५	3908.3		
उत्पन्न प्रतिभाग (रू.२/-प्रत्येकी)							
खंडीत व अखंडीत कार्यचलनाकरिता)							
।. मूळ	0.86	0.02	(0.09)	0.40	(0.90		
२. सौमिकृत	0.86	0.02	(0.09)	0.40	(0.90		

ı	लखापाराक्षत ताळबद पत्रकात दिल्याप्रमाण				४१६५.०५	3908.39	П
ı	उत्पन्न प्रतिभाग (रू.२/-प्रत्येकी)						
ı	(खंडीत व अखंडीत कार्यचलनाकरिता)						
ı	9. मूळ	0.87	0.02	(0.09)	0.40	(0.90)	
ı	२. सौमिकृत	0.87	0.02	(0.09)	0.40	(0.90)	
ı	टिप: १) नियम ४७(१)(ब) नुसार एकमेव वित्तीय निष्कर्षावरील अतिरिक्त माहि	ती.					
ı	कार्यचलनातून एकूण उत्पन्न	0348.8६	3988.02	4984.22	20008.86	२४०४३.१५	1
ı	करपूर्व कालावधीकरता निव्वळ नफा/(तोटा)	७६४.६०	(94.39)	(4.3६)	७२३.८८	(938.98)	
ı	करनंतर कालावधीकरता निव्वळ नफा/(तोटा)	દુવ4.30	(98,43)	(9.84)	480.84	(940.38)	ı

- कंपनी एकमेव व्यवसाय विभाग अर्थात इंडएएस १०८ नुसार फ्राईट सर्विसेसमध्ये कार्यरत आहे.
- सेबी (लिस्टिंग ऑण्ड अदर हिस्कलोजर रिकायसर्गेट्स) रेप्युलेशन २०५५ च्या नियम ३३ अन्यये स्टॉक एक्सर्चेजसह सादर करण्यात आलेली ३५ मार्च, २०२४ रोजी संपलेल्या तिमाही व वर्षाकरिता लेखापरिक्षित एकमेव व एकत्रित वित्तीय निष्कर्षाचे सविस्तर नमुन्यातील जतारा आहे. वित्तीय निष्कर्षाचे संपूर्ण नमुना स्टॉक एक्सर्चेजच्या www.bseindia.com आणि कंपनीच्या www.ewhl.in वेबसाईटवर उपलब्ध आहे.
- राष्ट्रीय कंपनी कायदा न्यायाधिकरण, मुंबई न्यायपीठ यांनी दिनांक ४ जानेवारी, २०२४ रोजीच्या आदेशानुसार इस्ट वेस्ट होर्ल्डींग्ज लिमिटेड यांच्यासह झिप एक्सप्रेस अँण्ड लॉजिस्टिक्स प्रायव्हेट लिमिटेड आणि इस्ट वेस्ट फ्राईट कॅरियर्स लिमिटेड यांच्या विलीनीकरण योजनेस मान्यता दिली. कंपनीला आरओसीकडील मान्यता घेण्याची प्रक्रिया करीत आहेत आणि वित्तीय प्रभावावरील आदेश मान्यतेनंतर देण्यात येईल.
- साठी आवश्यक मानल्याप्रमाणे मागील कालावधीचे आकडे पुन्हा गटबद्ध/पुनर्वर्गीकृत केले गेले आहेत. एकत्रीकरणाच्या मंजुरीनंतर, मे. इस्ट वेर होर्ल्डींग्न लिमिटेड, मे. ईस्ट वेस्ट फ्रेट कॅरिअर्स लिमिटेड आणि मे. झिप एक्स्प्रेस अँड लॉजिसिटिक्स प्रायव्हेट लिमिटेडचे आकडे एकमेव आकडे म्हणून विलीन झाले आहेत आणि एम/एसयुनिकएअर फ्रेट एक्स्प्रेस अँड लॉजिसिटिक्स प्रायव्हेट लिमिटेडचे आकडे आहेत. एकत्रित आकृत्यांमध्ये एकत्रित केलेले, मागील वर्षांचे आकडे देखील त्याच धर्तीवर पुनर्वर्गीकृत केले गेले आहेत.

विकाण: मुंबई दिनांक: २९.०५.२०२४

६ एकूण

अ) मूलभूत

ब) सौम्यीकृत

दिनांक: ३०.०५.२०२४

इस्ट वेस्ट होल्डींग्ज लिमिटेडकरित सही/- मोहम्मद अजाझ व्यवस्थापकीय संचालक

NITCO

नोंदणीकृत कार्यालय: ३/ए, रेकोंडो कम्पाऊंड, सुदाम काळु अहिरे मार्ग, ग्लॅक्सो, वरळी कॉलनी, मुंबई, महाराष्ट्र, भारत - ४०००३०.

दूर. क्र. : ९१-२२-२५७७२८००/२५७७२७९० ईमेल : <u>investorgrievances@nitco.in</u>, वेबसाइट : <u>www.nitco.ir</u> दि. ३१.०३.२०२४ रोजी संपलेली तिमाही व वर्षाकरिताच्या एकत्रित वित्तीय

	(रु. लाखांत, वेगळे नमूद केलेले नसल्यास					
		तिमाहीअखेर		वर्षअखेर		
तपशील	३१.०३.२०२४ (लेखापरीक्षित) (टीप १२ पहा)	३१.१२.२०२३ (अलेखापरीक्षित)	३१.०३.२०२३ (लेखापरीक्षित) (टीप १२ पाहा)	३१.०३.२०२४ (लेखापरीक्षित)	३१.०३.२०२३ (लेखापरीक्षित)	
एकूण उत्पन्न	७,२५४.३१	८,१०३.७६	१०,६५८.१९	३३,००८.२८	३८,८२४.०२	
करपूर्व कालावधीकरिता व अपवादात्मक बाबीपूर्व निव्वळ नफा/(तोटा)	(५,३४६.६४)	(૪,५१૪.७५)	(४,१२३.९०)	(१६,२६९.८८)	(१३,५३८.९१)	
अपवादात्मक बाबी - लाभ (हानी)	-	-	(८९.३३)	-	(१,५८५.३४)	
करपूर्व कालावधीकरिता व अपवादात्मक बाबीपश्चात निव्वळ नफा/(तोटा)	(५,३४६.६४)	(૪,५१૪.७५)	(४,२१३.२३)	(१६,२६९.८८)	(१५,१२४.२५)	
करपश्चात कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा)	(५,३४१.०६)	(४,५१४.७५)	(४,२१३.२३)	(१६,२९७.१८)	(१५,१२५.०५)	
एकूण सर्वसमावेशक उत्पन्न (करपश्चात)	(५,३१४.५९)	(४,५१३.८५)	(४,१८८.०४)	(१६,२८८.६६)	(१५,०९४.७५)	
प्रदानित समभाग भांडवल (दर्शनी मूल्य प्रतिशेअर रु. १०/-)	७,१८५.९०	७,१८५.९०	७,१८५.९०	७,१८५.९०	७,१८५.९०	
राखीव (पुनर्मूल्यांकन राखीव वगळता) गत वर्षाच्या अंतिम ताळेबंदामध्ये दर्शविल्यानुसार	_	-		(५८,४०२.५६)	(४२,११२.८०)	
उत्पन्न प्रतिशेअर (अपवादात्मक बाबीपूर्व) (प्रत्येकी रु. १०/-) (अवार्षिकीकृत)						

(६.२८)

(६.२८)

(५.८६)

(५.८६)

(२२.६८)

(२२.६८)

(४,१९१.७३) (१५,६५०.०२) (१५,०९५.५६

(२१.०५

(२१.०५

दे. ३१.०३.२०२४ रोजी संपलेली तिमाही व वर्षाकरिताच्या स्थायी वित्तीय निष्कर्षांच्या अ 38.03.2028 38.03.2023 (टीप १२ पहा) (टीप १२ पाहा) एकूण उत्पन्न करपूर्व कालावधीकरिता व अपवादात्मक बाबीपूर्व निव्वळ नफा/(तोटा) (4,384.22) (3,902.88) (४,१२७.५९) (१५,६२५.६६) (१३,५४०.५३) ३ अपवादात्मक बाबी - लाभ (हानी) (८९.३३) (१,५८५.३४) निव्वळ नफा/(तोटा) (५,३१५.२२ (3,902.88) (४,२१६.९२) (१५,६२५.६६) (१५,१२५.८७ करपश्चात कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (4,384.22) (3,907.88) (४,२१६.९२) (१५,६५८.५५) (१५,१२५.८७)

(६४.७)

(688.0)

वरील वित्तीय निष्कर्षांचे संचालक मंडळाच्या लेखापरीक्षण समितीद्वारे पुनरावलोकन करण्यात आले होते व तत्पश्चात कंपनीच्या संचालक मंडळाद्वारे त्यांच्या वि २९.०५.२०२४ रोजी आयोजित सभेमध्ये त्यांना मंजुरी देण्यात आली.कंपनीच्या वैधानिक लेखापरीक्षकांनी मार्च, २०२४ अखेरच्या वरील वित्तीय निष्कर्षां

(३,९०१.५४)

(4, २८८.७५)

वरील विवरण हे सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिक्वायरॉम्ट्स) रेयुलेशन्स, २०१५ च्या विनियमन ३३ अंतर्गत स्टॉक एक्सचेंजेसकडे दाखल करण्या आलेल्या तिमाही व वर्षअखेरीच्या वितीय निष्कर्षांच्या विस्तृत प्रारूपाचा सारांश आहे. तिमाही व वर्षअखेरीच्या वितीय निष्कर्षांचे संपूर्ण प्रारूप बीएसई एनएसईच्या वेबसाइट्स अनुक्रमे www.bseindia.com वर www.nseindia.com तसेच कंपनीची वेबसाइट www.nitco.in वरही उपलब्ध आहे. निटको लिमिटेड करित

६ एकूण सर्वसमावेशक उत्पन्न (करपश्चात)

विवेक तलव

तिलोकचंद कोठा

डीआयएन:००४१३६२७

संचाल

बजाज हौसिंग फायनान्स लिमिटेड

कार्यालय: १ला मजला. मिस एम्पायर, कॅनरा बँकेच्यावर, काद्राबाद, जालना-४३१२०३, महाराष्ट्र. ताबा सूचना

सिक्यरिटायझेशन ॲण्ड रिकन्स्टक्शन ऑफ फायनान्शिअल ॲसेटस ॲण्ड एन्फोर्समेंट ऑफ सिक्यरिटी इंटरेस्ट ॲक्ट. २००२ चे

कलम १३(४) अन्वये सूचना. सिक्युरिटी इंटरेस्ट (एनफोर्समेन्ट) रूल्स, २००२ च्या नियम ८(१) (परिशिष्ट-४)

ज्याअर्थी, खालील स्वाक्षरीकर्ता हे सिक्युरीटायझेशन ॲण्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फिनान्शियल ॲसेटस् ॲन्ड एनफोर्समेन्ट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ अंतर्गत **मे. बजाज होसिंग फायनान्स लिमिटेड (बीएचएफएल)** चे प्राधिकृत अधिकारी आहेत आणि सिक्युरिटी इंटरेस्ट (एनफोर्समेन्ट) रूल्स, २००२ च्या नियम ३ सहवाचिता कलम १३(२) अन्वये असलेल्या अधिकाराअंतर्गत त्यांनी खाली नमूद केलेल्या कर्जदार/सहकर्जदार/जामिनदारांवर मागणी सूचना बजावली होती आणि सदर सूचना प्राप्त तारखेपासून ६० दिवसांच्या आत सुचनेत नमूद रक्कम जमा करण्यास सांगण्यात आले होते. कर्जदार/सहकर्जदार/जामिनदार है वर नमद केलेली रक्कम भरण्यास असमध् ठरले असून कर्जवार/सहकर्जदार/जामिनदार व सर्वसामान्य जनतेस येथे सुचित करण्यात येश आहे की, **मे. बजाज हीसिंग फायनान्स लिमिटेड**च्या वतीने खालील स्वाक्षरीकर्त्यांनी सदर कायद्याच्या कलम १३(४) सहवाचिता सदर अधिनियमाच्या नियम ८(१) अन्वयं त्यांना प्राप्त असलेल्या अधिकाराअंतर्गत खाली नमूद केलेल्या ालमत्तेचा **ताबा** खाली नमूद केलेल्या तारखेला घेतलेला आहे. विशेषतः कर्जदार/सहकर्जदार/जामिनदार व सर्वसामान्य जनतेस येथे सावध करण्यात येते की, सदर ालमत्तेसह कोणताही व्यवहार करू नये आणि सदर मालमत्तेसह व्यवहार केलेला असल्यास त्यांनी **बीएचएफएल**कडे मालमत्तेसह केलेले उपरोक्त रक्कम आणि त्यावरील

प्रातभूत मालमत्तच वणन	मागणा सूचना	ताबा				
(स्थावर मालमत्ता)	दिनांक व रक्कम	दिनांक				
पुढे नमुद बिगरशेत जिमनीचे सर्व भाग व खंड: महापालिका	२० फेब्रुवारी, २०२४	२७.०५.२०२४				
मालमत्ता क्र.जुना ३३७/७ व नवीन डब्ल्यु ७०००३६०,	रु.१४,९५,०९५/-					
	(रुपये चौदा लाख पं	च्याण्णव हजार				
राजा, जि. बुलढाणा. पुर्व: नंदु भोपले यांची जमीन;	पंच्याण्णव	फक्त)				
पश्चिम: कांता कांबळे यांची जमीन; उत्तर: लेन; दक्षिण:						
सरकारी रस्ता.						
दिनांक: ३१.०५.२०२४, ठिकाण: जालना प्राधिकृत अधिकारी, बजाज हौिसंग फायनान्स लिमिटेड						
	(स्थावर मालमत्ता) पुढे नमुद बिगरग्रेत जिमिनीचे सर्व भाग व खंड: महापालिका मालमत्ता क्र.जुना ३३७/७ व नवीन डब्ल्यु ७०००३६०, क्षेत्रफळ ७९.४६ ची.मी., वॉर्ड क्र.०७, ता. देळ्याव राजा, जि. बुलहाणा. पुर्व: नंदु भोपले यांची जमीन; पश्चिम: कांता कांवळे यांची जमीन; उत्तर: लेन; दक्षिण: सरकारी रस्ता.	(स्थावर मालमत्ता) दिनांक व रेककम पुढे नमुद बिगरशेत जिमिनीचे सर्व भाग व खंड: महापालिका मालमत्ता क्र.जुना ३३७/७ व नवीन डब्ल्यु ७०००३६०, ह.१४,९५,०९५/– क्षेत्रफळ ७९.४६ चौ.मी., वॉर्ड क्र.०७, ता. देळ्ळगाव राजा, जि. बुलखाणा. पुर्वःं नंदु भोपले यांची जमीन; पश्चिम: कांता कांबळे यांची जमीन; उत्तर: लेन; दक्षिण: सरकारी रस्ता.				

This is a Corrigendum to letter of offer for information purposes only and does not constitute an invitation or an offer to acquire, purchase or subscribe to securities.)



Our Company was originally incorporated as Billwin Waterproof Private Limited on February 05, 2014 at Mumbai, Maharashtra as a private limited company under the Companies Act, 1956 with the Registrar of Companies, Maharashtra, Mumbai. Pursuant to a special resolution passed by the shareholders of the Company at the Extra Ordinary General Meeting held on June 05, 2019, our Company's name was changed to Billwin Industries Private Limited. A fresh certificate of incorporation consequent upon change of name was issued on July 09, 2019 by the Registrar of Companies, Mumbai. Subsequently, our Company was converted into Public Limited Company pursuant to Shareholders resolution passed at the Extraordinary General Meeting of our Company held on January 06, 2020 and the name of our Company was changed to "Billwin Industries Limited" and a Fresh Certificate of Incorporation consequent upon conversion of Company to Public Limited dated January 28, 2020 was issued by Registrar of Companies, Mumbai. For further Details of Incorporation and Change in Registered Office of our Company, please refer to section titled "General Information" beginning on page 36 of this Letter of Offer.

Registered Office: 79, Vishal Industrial Estate Village Road, Bhandup West Mumbai City – 400078, Maharashtra, India.
Contact Person: Ms. Sapna Bader, Company Secretary and Compliance Officer
Tel: +91–22 – 2566 8112; Phone No. 9588951915, E-mail: info@billwinindustries.com; Website: www.billwinindustries.com

PROMOTERS OF OUR COMPANY: MS. SMITA SUBRATA DEY AND MR. SUBRATA DEY

CORRIGENDUM TO THE LETTER OF OFFER DATED APRIL 22, 2024

(THE "LETTER OF OFFER" / "LOF") AND THE ABRIDGED LETTER OF OFFER

(THE "ALOF"): NOTICE TO INVESTORS (THE "CORRIGENDUM")

RIGHT ISSUE OF UPTO 2130724 EQUITY SHARES OF FACE VALUE OF Rs. 10.00 EACH ("EQUITY SHARES" OR "RIGHTS EQUITY SHARES) OF

OUR COMPANY FOR CASHATA PRICE OF Rs. 34/- PER RIGHTS EQUITY SHARE INCLUDING ASHARE PREMIUM OF Rs. 24/- PER RIGHTS EQUITY

SHARE (THE "ISSUE PRICE") AGGREGATING UP TO Rs. 724.45 LAKH ("THE ISSUE") ON A RIGHTS BASIS TO THE ELIGIBLE EQUITY

SHAREHOLDERS OF OUR COMPANY IN THE RATIO OF 1:1 (1) RIGHTS EQUITY SHARES FOR EVERY (1) FULLY PAID-UP EQUITY SHARES HELD

BY THE ELIGIBLE EQUITY SHAREHOLDERS OF OUR COMPANY ON THE RECORD DATE, THAT IS 29TH APRIL, 2024 (THE "ISSUE"). FOR

FURTHER DETAILS, SEE "TERMS OF THE ISSUE" BEGINNING ON PAGE 89 OF THIS LETTER OF OFFER

NOTICE TO THE READERS ("NOTICE") ADDENDUM TO DRAFT LETTER OF OFFER DATED APRIL 22, 2024

This notice issued be read in conjunction with the LOF filed by the company with the Stock Exchange and the ALOF and Application Form that have been sent to he Eligible Equity Shareholders of the Company. The Eligible Equity Shareholders are requested to please note the following: This is to inform to Eligible Shareholders of the Company that the closure of the Right Issue, which was opened on Monday May 13, 2024 and was schedule to close on Thursday May 30, 2024 has now been extended to Monday June 10, 2024, by the Board of Director of the Company in its meeting held on Wednesday May 29, 2024 in order to provide an opportunity to shareholders to exercise their rights in the Right Issue.

Accordingly the last date of submission of the duly filled in application form (along with amount payable) is Monday June 10, 2024. Equity Shareholders of the Company who are entitled to apply for the Right Issue as mentioned above are requested to take note of the issue Closure Date as Monday INVESTOR MAYPLEASE NOTE THE LETTER OF OFFER, ABRIDGED LETTER OF OFFER, APPLICATION FORM SHALL BE READ IN CONJUNCTION

Subrata Dey Managing Director (DIN: 06747042)

फॅमिली केअर हॉस्पिटल्स लिमिटेड

(पुर्वीची स्कॅन्डेन्ट इमॅजिंग लिमिटेड) सीआयएन:एल९३०००एमएच१९९४पीएलसी०८०८४२

नोंदणीकृत कार्यालयः प्लॉट क्र.ए३५७, रोड क्र.२६, वागले इंडस्ट्रीयल इस्टेट, एमआयडीसी, ठाणे (प.)-४००६०४, महाराष्ट्र. द्र.:०२२-४१८४२२०१, वेबसाईट:www.scandent.in, ई-मेल:csscandent@gmail.com

३१ मार्च, २०२४ रोजी संपलेल्या तिमाही व वर्षाकरीता लेखापरिक्षीत वित्तीय निष्कर्षाचा अहवाल (रु.लाखात, नमूद केल्या व्यतिरिक्त)

		संपलेली तिमाही			संपलेले वर्ष	
तपशील	३१.१२.२०२४ लेखापरिक्षित	३१.१२.२०२३ अलेखापरिक्षित	३१.०३.२०२३ लेखापरिक्षात	३१.०३.२०२४ लेखापरिक्षात	३१.०३.२०२३ लेखापरिक्षित	
कार्यचलनातून एकूण उत्पन्न	£32.83	9980.30	9800.00	8399.89	४८२८.२९	
एकूण	300.80	903६.9९	9983.38	३५०६.३५	8028.80	
कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा)(कर, अपवादात्मक बाब						
आणि/किंवा विशेष साधारण बाबपूर्व)	२६२.०३	9६9.99	२०७.३८	८१३.१५	089.29	
करपूर्व कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा)(अपवादात्मक बाब						
आणि/किंवा विशेष साधारण बाबनंतर)	२६२.०३	9६9.99	२०७.३८	८१३.१५	089.69	
करानंतर कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा)(अपवादात्मक बाब						
आणि/किंवा विशेष साधारण बाबनंतर)	८५७.९८	992.30	930.9८	૧૨५୪.७६	424.03	
कालावधीकरिता एकूण सर्वकष उत्पन्न (कालावधीकरिता सर्वकष						
नफा/(तोटा) आणि इतर सर्वंकष उत्पन्न (करानंतर))	८५९.५१	992.30	939.६७	৭२५६.२९	420.2	
समभाग भांडवल (दर्शनी मुल्य रु.१०/- प्रती)	4809.8८	4809.8८	4809.8८	4809.8८	4809.80	
उत्पन्न प्रतिभाग (रू.१०/-प्रत्येकी)						
(खंडीत व अखंडीत कार्यचलनाकरिता)						
मूळ व सौमिकृत	9.48	0.29	0.39	2.32	9.48	

सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिकायरमेंट्स) रेग्युलेशन २०१५ च्या नियम ३३ अन्वये स्टॉक एक्सचेंजसह सादर करण्यात आलेली ३९.०३.२०२४ रोजी संपलेल्या त्रैमासिक/वार्षिक वित्तीय निष्कर्षाचे सविस्तर नमुन्यातील उतारा आहे. त्रैमासिक/अर्धवार्षिक वित्तीय निष्कर्षाचे संपूर्ण नमुना कंपनीच्या www.scandent.in वेबसाईटवर आणि स्टॉक एक्सचेंजच्या www.bseindia.com व www.nseindia.com वेबसाईटवर उपलब्ध आहे.

वरील अलेखापरिक्षित एकमेव व एकत्रित वित्तीय निष्कर्षाचे लेखासमितीद्वारे पुनर्विलोकन करण्यात आले आणि २९.०५.२०२४ रोजी झालेल्या संचालक मंडळाच्या सभेत मान्य करण्यात आले.

संचालक मंडळाच्या वतीने व करिता फॅमिली केअर हॉस्पिटल लिमिटेड (पांडू नैग) व्यवस्थापकीय संचालक

डीआयएन:००१५८२२१

For Billwin Industries Limited

ठिकाण: ठाणे

दिनांक: २९ मे, २०२४

Enfuse Solutions Limited Regd. Office: A-1503. Bonaventure. Bldg No. 5. Rangnath Kesar Road. Dahisar West. Mumbai - 400068

Standalone Financial Results

(In ₹ Lakh, except per equity share data)

S. No.	Particulars	Half ended	Half year ended	Year ended	Year ended
		March 31, 2024	Sep 30, 2023	March 31, 2024	March 31, 2023
			• .		
		Audited	Audited	Audited	Audited
4	7 . 1				
1	Total income from Operations	2,495.82	1,503.06	3,998.89	2,610.42
2	Net Profit/(Loss) for the period				
	(before tax, exceptional and/ or				
	extraordinary items)	450.53	221.96	672.59	404.94
3	Net Profit/ (Loss) for the period before				
	tax (after exceptional and/ or				
	extraordinary items)	450.53	221.96	672.59	404.94
4	Net Profit/ (Loss) for the period after				
	tax (after exceptional and extraordinary				
	items)	375.57	160.27	535.84	319.52
5	Total Comprehensive Income for the				
	period [Comprising Profit/(Loss) for				
	the period after tax and Other				
	Comprehensive Income (after tax)]				
		375.57	160.27	535.84	319.52
6	Paid up equity share capital (face				
	Value of ₹10/- each)	884.76	651.00	884.76	1.00
7	Earnings per share (of Rs. 10 each) (for				
	continuing and discontinued				
	operations) -Basic and diluted (Rs.)				
		5 71	2 46	8 15	4 91

The above financial results have been approved by the Board of Directors in its Board Meeting held on 30t The above is an extract of the detailed format of the Audited Financial Results for the half year and year ended 31 March 2024 ("said financial results") filed with the NSE under Regulation 33 of the SEBI (Listing Obligation and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the said financial results are available on the vebsite of the National Stock Exchange of India Limited. (www.nseindia.com).

Place: Mumbai Date: 30.05.2024 By order of the Board of Directors For Enfuse Solutions Limited

Sd/

Imran Yasin Ansari Managing Director

(Rs in Lacs)

31.03.2023 AUDITED

40820.70

22.38

267.41

267.41

(116.16)

1900.00

1.41

Director

For Nath Industries Ltd.

YEAR ENDED

31.03.2024

AUDITED

32095.02

76.60

49.42

49.42

206.22

1900.00

Notice is hereby given to general public onbehalf of my client Mr Rohan Mohan Koli & Others, owners of Flat No. G-11 (C-11), 'Rashmi Plaza CHS Ltd', Survey No 12. Hissa No 4 & other, at Village Diwanman, Tal Vasai, Dist Palghar (referred as 'the said flat').

Mrs Pramila Mohan Koli purchased the said flat from M/s Rashmi Gruha Nirman Ltd via Agreement for Sale dated 08/03/2000 (Doc No.Vasai-Cha-498/2000). Mrs Pramila Mohan Koli expired on 24/08/2019, leaving behind Mr Rohan Mohan Koli, Mohan Koli, and Omkar Mohan Koli as legal heirs.

So I hereby invite claims or objection from general public that Any person having any claims and objections on the said Flat by way of sale, mortgage, charge, gift, possession, tenancy, lien or beneficial right/interest or otherwise claiming whatsoever are requested to make the same known in writing to the undersigned at Off. No. 11, 1st Flr, Seawoods Corner, Plot no. 19A, Sec 25, Nerul (E), Navi Mumbai - 400706 within period of 14 (Fourteen) days from the date of this publication, failing which the claim of such person/s if any will/shall be deemed to have been waived and/or abandoned for all intents and purpose.

HARESH DEMLA Date: 30.05.2024 (ADV HIGH COURT, MUMBAI)

BEFORE THE NATIONAL COMPANY LAW TRIBUNAL MUMBAI BENCH COMPANY APPLICATION NO. 160 OF 2023

In the matter of Section 52 and Section 62 of the Companies Act, 2013, read with the rules framed thereunder.

And
In the matter of reduction of share capital of Servicomatic Services

Private Limited Servicomatic Services Private Limited

(formerly known as Lone Star India Asset Reconstruction Private Limited) ...Applicant Company

PUBLICATION OF NOTICE

Notice may be taken that the captioned petition was presented to the Tribunal at Mumbai (Bench), on 13 October 2023 for approval of the reduction of the share capital of the above-mentioned Applicant Company. The captioned petition was allowed, and the minutes set forth below are approved by the Tribunal vide order dated 23 April 2024. dated 23 April 2024.

'The Capital of Servicomatic Services Private Limited is henceforth INR 1,00,000 (Rupees One Lakh only) divided into 10,000 (Ten Thousand) Equity Shares of Rs. 10/- (Rupees Ten Only) each, reduced from INR 3,37,69,560/-(Rupees Three Crores Thirty-Seven Lakhs Sixty-Nine Thousand Five Hundred Sixty Only) divided into 33,76,956 (Thirty-Three Lakhs Seventy-Six Thousand Nine Hundred Fifty-Six) equity shares of Rs. 10/- (Rupees ten only) each fully paid up. At the date of the registration of minute, 10,000 (ten thousand) equity shares numbered 1 to 10,000 have been issued and are deemed to be fully paid up (and the remaining shares are unissued). The debit balance in the profit and to claim the renaming shares are unissued). The debt obtained in the plott and loss account of INR 4,33,98,345 (Rupees Four Crores Thirty-Three Lakhs Ninety Eights Thousand Three Forty-Five only) to be set off against the securities premium account and the security premium account stands reduced from INR 102,96,00,000 (Rupees One Hundred Two Crore Ninety-Six Lakhs only) to 4,34,53,975 (Rupees Four Crores Thirty-Four Lakhs Fifty-Three Thousand Nine Hundred Seventy Five only)."

The Tribunal's approval order and the form of minutes have been filed with th Registrar of Companies-Mumbai vide Form INC-28 on 14 May 2024.

Dated this 31st day of May 2024 at Mumbai.

Steven A. Bernstein Director, Servicomatic Services Private Limited 1302, Tower-3, ONE International Center, Senapati Bapat Marg Elphinstone Road (West), Mumbai 40001

Public Notice in Form XIII of MOFA (Rule 11(9)) (e) District Deputy Registrar, Co-operative Societies, Mumbai City (4) Bhandari Co-operative Bank Building, 2nd Floor, P. L. Kale Guruji Marg, Dadar (W), Mumbai – 400 028.

No.DDR-4/Mum./deemed conveyance/Notice/1306/2024 Date:28-05-2024 Application u/s 11 of Maharashtra Ownership Flats (Regulation of the Promotion of Construction, Sale, Management and Transfer) Act, 1963.

Public Notice Public Notice
Application No. 112 of 2024

SHUBHAM CO-OPERATIVE HOUSING SOCIETY LTD., Building No.38, Shakti Nagar, C. S. Complex Road, Dahisar (East), Mumbai – 400 068, APPLICANT, VERSUS (1) Mrs. Shakti Nagar Association (A) Mr. M. Roy, (B) Mr. J. N. Vishwas, (C) Mr. B. M. Dube, (D) Mr. K. M.Paravatiya, (E) Mr. Bhanuprasad S. Thakur, (F) Mr. Kuvaraji Umrashi Hansora, (G) Mr. Chojibadsingh Gurubakshingh, (H) Mr. Umapad Bhuptinath Ghosal, (I) Mr. Harbindsingh Lalsingh, (J) Mr. Devjibhal Jairajbhai Umraliya, (K) Mr. Mithubai Kansii Makwana (L) Mr. Rejandranath Bhupanth Cautam (M) Mr. Narabda Kanaji Makwana, (L) Mr. Rajendranath Bholanath Gautam, (M) Mr. Narendra Sohanlal Bhovar,(N) Mr. Dayaram Amirasidh Guleriya, (O) Mr. Kuldipaksingh Birbalsingh Guleriya, (P) Mr. Subhashchandra C. Sharma, (Q) Smt. Shant Mukund Mandal, (R) Mr. Chaganlal Narayandas Surati, (S) Mr. Dwarkadas Kanaji Thakkar, (T) Mr. Shyamsundar Shivlal Yadav, (U) Mr. Chimanlal Dayabha Rathod, (V) Mr. Ishwarbhai Kanjibhai Patel, (W) Mr. Fakirchand R. Bedi, (X) Smt. Shakuntala Dyandev Narkhade, (Y) Mr. Mangalji Valyug Bhanushali, (Z) Mr. Jagjivan Jijabhai Kothariya, (AA) Mr. Jivanji Hansaji Waghela, (BB) Mr. Vinod Dayabhai Kothariya, (CC) Mr. Jivanbhai Devajibhai Kosambiya, (DD) Mr. Maneklal Khushalbhai Gohil, Last Known Address - Rolex House, S. V. Road, Near Old Police Station, Malad (West), Mumbai – 400 064. (2) M/s. Sahayog Development Corporation, (3) Mr. Gopal Vijay Raghayan & Ors., (4) Mr. Vinod Development Corporation, (3) Mr. Gopal Vijay Ragnavan & Ors., (4) Mr. Vinod Thakkar, Address of No. 2 to 4 is - Rolex House, S. V. Road, Near Old Police Station, Malad (West), Mumbai – 400 064, (5) The Partners, Mrs. Vishal Developers, Rolex House, S. V. Road, Near Old Police Station, Malad (West), Mumbai – 400 064, (6) Central Bank of India 'SWEDIT' Co-operative Housing Society Ltd., (Building No. 1, 2, 3 & 4), Address: Shakti Nagar, C.S.C. Road No Society Ltd., (Building No. 1, 2, 3 & 4), Address: Shakti Nagar, C.S.C. Road No. 3, Dahisar (East), Mumbai – 400 068, (7) Shakti Nagar Laxmi Narayan Coperative Housing Society Ltd. (Building No. 5 & 6), Address: Shakti Nagar, C.S.C. Road No. 3, Dahisar (East), Mumbai – 400 068, (8) Shakti Nagar Prabhat Co-operative Housing Society Ltd., (Building No. 7 & 8) Address: Shakti Nagar, C.S.C. Road No. 3, Dahisar (East), Mumbai – 400 068, (9) Om Shreenath Darshan Co-operative Housing Society Ltd., (Building No.)9, Address: Shakti Nagar, C.S.C. Road No. 3, Dahisar (East), Mumbai – 400 068, (10) Vibra Co. Nagar, C.S.C. Road No.3. Dahisar (East), Mumbai – 400 068, (10) Vihar Co operative Housing Society Ltd., (Building No. 10 & 11), Address: Shakti Nagar C.S.C. Road No. 3, Dahisar (East), Mumbai – 400 068, (11) Omkar Co-operative Housing Society Ltd., (Building No. 12), Address: Shakti Nagar, C.S.C. Road No. 3, Dahisar (East), Mumbai – 400 068, (12) Ram Saran Apartment, (Building No. 12) 13), Address: Shakti Nagar, C.S.C. Road No.3, Dahisar (East), Mumbai – 400 068, (13) Ayodhya Co-operative Housing Society Ltd., (Building No.14, 15 & 16), Address: Shakti Nagar, C.S.C. Road No. 3, Dahisar (East), Mumbai – 400 068, (14) Shakti Dham Co-operative Housing Society Ltd., (Building No. 17, 18, 19 & 20), Address: Shakti Nagar, C.S.C. Road No. 3, Dahisar (East), Mumbai – 400 068, (15) Shakti Nagar Twenty-One Co-operative Housing Society Ltd., (Building No. 21) Address: Shakti Nagar, C.S.C. Road No.4, Dahisar (East), Mumbai – 400 068, (16) Shakti Saideep Co-operative Housing Society Ltd., (Building No.22) Address: Shakti Nagar, C.S.C. Road No. 4, Dahisar (East), Mumbai – 400 068 (17) Shakti Happy Co-operative Housing Society Ltd., (Building No. 23), Address:Shakti Nagar, C.S.C. Road No.4, Dahisar (East), Mumbai – 400 068, (18) Venus Shakti Co-operative Housing Society Ltd., (Building No.24), Address: Shakti Nagar, C.S.C. Road No. 4, Dahisar (East), Mumbai – 400 068, (19) Shri Shakti Nagar Co-operative Housing Society Ltd., (Building No. 25, 26, 27, 28 & 29), Address: Shakti Nagar, C.S.C. Road No. 4, Dahisar (East), Mumbai – 400 29), Address: Shakti Nagar Vaibhav Co-operative Housing Society Ltd., (Building No 30 & 32), Address: Shakti Nagar, C.S.C. Road No. 4, Dahisar (East), Mumbai -400 068, (21) Gajanand Co-operative Housing Society Ltd., (Building No. 31) Address: Shakti Nagar, C.S.C. Road No. 4, Dahisar (East), Mumbai – 400 068 (22) Shakti Star Co-operative Housing Society Ltd., (Building No.33), Address Shakti Nagar, C.S.C. Road No. 4, Dahisar (East), Mumbai – 400 068, (23) On Snakti Nagar, C.S.C. Road No. 4, Danisar (East), Mumbai – 400 068, (23) Um Shakti Co-operative Housing Society Ltd., (Building No. 34), Address: Shakti Nagar, C.S.C. Road No. 4, Dahisar (East), Mumbai – 400 068, (24) Ganesh Co-operative Housing Society Ltd., (Building No. 35), Address: Shakti Nagar, C.S.C. Road No. 4, Dahisar (East), Mumbai – 400 068, (25) Vithal Shakti Nagar, Building No.36 Co-operative Housing Society Ltd., (Building No. 36), Address: Shakti Nagar, C.S.C. Road No. 4, Dahisar (East), Mumbai – 400 068, (26) Om

> **DESCRIPTION OF THE PROPERTY:-**Claimed Area

taken accordingly.

Sai Shakti Co-operative Housing Society Ltd., (Building No. 37), Address : Shakt


Nagar, C.S.C. Road No. 4, Dahisar (East), Mumbai – 400 068, (27) Vittha Darshan Co-operative Housing Society Ltd., (Building No. 39), Address: Shakt Nagar, C.S.C. Road No. 4, Dahisar (East), Mumbai – 400 068, (28) Shree Vinayak Co-operative Housing Society Ltd., (Building No. 40), Address: Shakt Nagar, C.S.C. Road No. 4, Dahisar (East), Mumbai – 400 068, (29) Shakti Nagar

Swami Co-operative Housing Society Ltd., (Building No. 41 & 42), Address Shakti Nagar, C.S.C. Road No.4, Dahisar (East), Mumbai – 400 068. (30) Shakti

Tower Co-operative Housing Society Ltd., Address : Shakti Nagar. C.S.C. Road No.4, Dahisar (East), Mumbai - 400 068, OPPONENTS and those, whose interests have been vested in the said property may submit their say at the time of hearing at the venue mentioned above. Failure to submit any say shall be presumed that nobody has any objection in this regard and further action will be

Unilateral Deemed Conveyance of land bearing Survey No. 317. Hissa No.5(part), Survey No. 341, Hissa No.6(part), corresponding to C.T.S. No.1403/37 admeasuring 349 Sq. Mfrs., of thereabout in the Revenue Village - Dahisar, Taluka – Borivali situated at Shakti Nagar, C.S. Complex Road, Dahisar (East), Mumbai 400068, along with the buildings situated thereon along with proportionate undivided share of R. G., P. G. Internal Roads, Access Roads and all other common properties, facilities, amenities in C.T.S. No.1403, 1403/1 to 1403/36, 1403/38 to 1403/46 and 1403/47A to 1403/47E of Village – Dahisar, Taluka – Borivali in the Mumbai Suburban District within the Registration District and Sub District of Mumbai City and Mumbai Suburban in favour of the

Applicant Society. The hearing in the above case has been fixed on 20/06/2024 at 02:00 p. m





RAVI KUMAR DISTILLERIES LIMITED

CIN: L51909PY1993PLC008493

Regd. Office: C-10 Industrial Estate, 2nd Main Road, Thattanchavady, Puducherry - 605 009, Pi: 0419-2244007, 2248888, 2248887 nail: cs@ravikumardistilleries.com Website: www.ravikumardistilleries.com EXTRACT OF AUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND YEAR ENDED 31ST MARCH, 2024

			(110. 111 E000)		
SI.		Quarte	r Ended	Year E	nded
No.	Particulars	31.03.2024 (Audited)	31.03.2023 (Audited)	31.03.2024 Audited	31.03.2023 Audited
1	Net Sales / Income from Operations	1,407.17	1,785.86	6177.28	7621.95
2	Net profit/loss for the period (before tax, Exceptional and/or Extraordinary items*)	134.69	(125.67)	23.04	(125.14)
3	Net profit/Loss for the period (before tax after Exeptional and /or Extraordinary Items*)	134.69	(228.54)	(194.45)	(228.01)
4	Net profit after Tax, Exceptional and Extraordinary items	134.69	(228.54)	(194.45)	(228.01)
5	Total Comprehensive Income After Tax	139.47	(218.29)	(189.67)	(217.76)
6	Equity Share Capital	2400.00	2400.00	2400.00	2400.00
7	"Reserves (excluding Revaluation reserve) as shown in the Audited Balance Sheet of the previous year"	N.A	N.A	1773.71	1963.39
8	EPS (for continuting and discontinued operations)				
	Basic	0.58	(0.91)	(0.79)	(0.91)
	Diluted	0.58	(0.91)	(0.79)	(0.91)

Notes: 1. The above is an Extract of the detailed format of quarterly and yearly results filled with the stock exchanges under Regulation 33 of the Securities and Exchange Board of India (Listing obligations and disclosure requirements) Regulations, 2015. The full format of the Quarter and Annual Audited Financial Results as on 31.03.2024 are available on the websites of the Bombay Stock Exchange at www.bseindia.com and National Stock Exchange at www.nseindia.com and the company's website :

in www.nseinota.com and valuohal stock exchange at www.nseinota.com and the company's website a www.ravikumaristilleries.com.

"Exceptional items adjusted in the Statement of Profit and Loss is in accordance with Ind-AS Rules.

As required under Regulation 47(1)(b) of SEBI (LODR) 2015 as amended, for modified opinion expresses by the auditor, stakeholders are requested to refer audited financial results for the quarter and year ender 1st March 2024 as available on websites of the Stock Exchange(s) and the company's website a substruction of the state of the state of the stock of

ww.ravikumardistilleries.com.
As required under Regulation 33(1)(e) of SEBI (LODR) 2015 as amended, for cummulative impact If the modified opinion on profit or loss, net worth, total assets, turnover/total income, earning er share total expenditure, total liabilities and any other financial item(s) which may be impacted ue to modified opinion(s), stakeholders are requested to refer audited financial results for the quarter nd year ended 31st March 2024 as available on websites of the Stock Exchang(s) and the company's website at rww.ravikumardistilleries.com.

Particulars

(before Tax, Exceptional and/or Extraordinary items)

Net Profit/(Loss) for the period before tax

Net Profit / (Loss) for the period after tax

Earnings Per Share (of Re. 1/- each) (for continuing and discontinued operations)-

(after Exceptional and/or Extraordinary items)

Total income from operations

Equity Share Capital

on Company's website

Place: Mumbai.

Date: 30/05/2024

Business Standard

provided in-depth knowledge of field sales.

The principles of sales force management

and sales management were covered on the

first day of the training. We learned how to

detect and target client pain spots to efficiently increase sales, as well as the

psychology underlying consumer behaviour.

With a simulated Shark Tank activity, the second day was quite interesting. We, the

students were split up into groups of five or six, given a product, and instructed to come

up with a name for our company. We

brainstormed with our classmates to create company proposals and run fundraising

events. Through this hands-on activity, we

were able to practice pitching and

negotiating while simulating actual

fundraising scenarios.

Date: 29th May 2024

Diluted:

Net Profit/(Loss) for the period

Managing Directo Place: Puducherry Din No. 0033664 Date: 30.05.2024

EMPOWER INDIA LIMITED

CIN: 151900MH1981PLC023931

Regd Office: 25 /25A, IInd Floor, 327, Nawab Building, D.N.Road, Fort, Mumbai - 400 001

Phone: 022- 22045055, 22045044, Mobile/Helpdesk No.: 9702003139

Email: info@empowerindia.in; Website: www.empowerindia.in Statement of Standalone & Consolidated Audited Financial Results for the Quarter and Year Ended 31st March 2024

Quarter

ended

(Audited)

7000.02

178.001

178.001

168 001

11637.99

0.0144

0.0144

The above result is an extract of the detailed format of Audited Standalone and Consolidated Financial Results for the quarter and

inancial year ended 31st March 2024 filed with Stock Exchange under Regulation 33 of the SEBI (Listing and Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the quarterly results is available on website of Stock Exchange and

Training Program conducted by an knowledge. Our comprehension of sales

International Institution on 15th and 16th dynamics was greatly improved by the

March 2024 for PGDM students of interactive approach, which surely shall Marketing, Batch 2023-2025. We were enhance our placement opportunities while

guided by well-experienced trainers who providing invaluable skills that will contribute

to our career.

Campus Reporter -

Vivek Gupta, PGDM, Marketing

figures of the previous year have been re-grouped/ re-arranged / re-classified wherever considered necessary.

Standalon

Year Ended

(Audited)

8519.38

293.57

293.57

283.57

11637.99

0.0244

0.0244

31.03.2024 31.03.2024

Quarter

ended

(Audited)

200.195

5.57

5.57

1.52

0.00

0.00

1637.99

Quarter

ended

(Audited)

9022.74

259.693

259.693

249 693

11637.99

0.02

0.02

For Empower India Limited

Mr. Raigopalan Sriniyasa Ivengai

Managing Director

DIN: 00016496

)) PROMOTIONS

31.03.2023 31.03.2024 31.03.2024 31.03.202

TAKE NOTICE that my client SMT. HEMLATA NAGRAJ SARDAR is legal, lawful and absolute Owner of Room No.B-35, Charkop (I) Su-Smrut C.H.S.Ltd. admeasuring area 25 sq.mtrs. built up, Plot No.543, RSC-50 Sector-5, Charkop, Kandivali (W), Mumbai-400067. My client states that SHRI NAGRAJ NAGO SARDAR was original MHADA Allotee of above said room, who got expired on 28.02.2013 and post that the said Room was transferred on my client's name. My client has lost/ misplaced Original Allotment Letter, Original MHADA Pass Book, MHADA Lease Rent NA Tax Receipt, issued in the name of Original Owner SHRI NAGRAJ NAGO SARDAF and she has lodged police complain vide Certificate No.108663 dated 25.11.2023.

Any person/s. Bank/s or financia institution/s are having any claim objection with regards to the above sai lost / misplaced Original Allotmen Letter, with respect to the said Roon premises or any part thereof are hereby required to give intimation thereof along with documentary evidence in support thereof within 14 days from the date of publication hereof. In default of all such claims it shall be deemed to have bee waived and I may proceed on the basis of the title of said Room free encumbrances

Advocate High Court. Mahi Bungalow, Plot No.22/212, Sector-V, Charkop, Kandivali (W), mbai-400067. Mobile No.9930923876

(Rs. in Lakhs except EPS

(Audited) (Audited)

Quarter

200.195

3.511

3.51

(0.540)

1637.99

(0.00)

(0.00)

Consolidated

Year Ended

12001.49

701.271

701.271

691.271

11637.99

0.05

0.05

PUBLIC NOTICE

Sr. Particular

1 Income from Operation

4 Net profit for the period

2 Profit from ordinary activities before Income Tax

3 Net Profit from ordinary activities after Tax

5 Net comprehensive income for the period

(Face value per share Rs. 10/- each)

Earnings per Share (of Rs.10 Each)

audited by the statutory auditors of the Company.

(A) Basic & Diluted Earning per Share (in Rs.)

(B) Basic & Diluted Earning per Share (in Rs.)

Paid up equity share capital

Date: 31.05.2024 Place : Mumbai ADV. SHARMILA PAWAR

heubach

NATH INDUSTRIES LIMITED

Regd.Off: Nath House, Nath Road, Aurangabad 431005, Maharashtra

CIN: L21010MH1980PLC022820

AUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND

YEAR ENDED 31st MARCH 2024

7839.87

34.35

14.19

14.19

1. The above is an extract of the detailed format of Quarterly Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI

The financial results of the Company for the quarter and year ened 31st March 2024 were reveiwed by the audit committee and were thereafter approved by the Board of Directors of the Company at their repective meeting held on 30.05.2024. The above result have been

(Listing and Other Disclose Requirements) Regulations, 2015 The full financial of the Quarterly/yearly Financial Result are available on the Stock Exchange website. (www.bseindia.com) and on Company's website (www.nathindustries.com).

(180.66)

QUARTER ENDED

31.12.2023 UN-AUDITED

7724.11

5.56

4.68

4.68

(1.44)

AUDITED

8941.29

(169.08)

131.72

131.72

23.45

Tel No : 0240-3502421/2/3/4/5 • E-Mail : investor@nathindustries.com • website

Heubach Colorants India Limited

(formerly Clariant Chemicals (India) Limited) Corporate Identity Number: L24110MH1956PLC010806

Registered Office: Rupa Renaissance, B Wing, 25th Floor, D-33, MIDC Road TTC Industrial Area, Juinagar, Navi Mumbai - 400705, India

Website: www.heubach.com Fmail: investor relations india@heubach.com **EXTRACT OF STANDALONE RESULTS FOR THE QUARTER** AND YEAR ENDED MARCH 31, 2024

				(₹ in Lakhs)
Sr.	Particular in the second secon	3 Months Ended	3 Months Ended	Year Ended
No.	Particulars	31-03-2024	31-03-2023	31-03-2024
		(Audited)	(Audited)	(Audited)
1	Total Income from Operations	21,027	18,007	79,942
2	Net Profit for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary Items)	866	1,226	5,600
3	Net Profit for the period before Tax (after Exceptional and/or Extraordinary Items)	866	1,226	5,600
4	Net Profit for the period after Tax (after Exceptional and/or Extraordinary Items)	584	923	4,114
5	Total Comprehensive Income for the period [comprising Profit for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	561	924	4,002
6	Paid-up equity share capital (Face value: ₹10 per share)	2,308	2,308	2,308
7	Reserves (excluding Revaluation Reserve)as shown in the Audited Balance Sheet of the previous year			44,936
8	Earnings per share (of ₹10 each) Basic & Diluted	2.53	4.00	17.82

- 1) 1)The above is an extract of the detailed format of audited financial result for the guarter and year ended $\textbf{March 31, 2024} \ filed \ with \ the \ Stock \ Exchanges \ under \ Regulation \ 33 \ of \ the \ SEBI \ (Listing \ Obligations \ and \ SEBI)$ Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the quarterly and yearly audited financial result is available on the Stock Exchange websites (www.nseindia.com and www.bseindia.com) and on Company's website (www.heubach.com).
- 2) The above results have been reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors at its meeting held on May 29, 2024.

For Heubach Colorants India Limited Bharath Sesha

Managing Director

DIN: 01983066

Place: Navi Mumbai Date: May 29, 2024

(for continuing and discontinuing operations)

IndiaRF

INDIA RESURGENCE ARC PRIVATE LIMITED 3rd Floor, Piramal Tower, Peninsula Corporate Park, Ganpatrao Kadam Marg, I Mumbai 400 013. Tel: 022-68608500 / 68608501, CIN: U67190MH2016PTC2 trao Kadam Marg, Lower Parel

APPENDIX IV-A [PROVISO TO RULE 8(6)]
PUBLIC NOTICE FOR E-AUCTION FOR SALE OF IMMOVABLE PROPERTIES

E-auction sale notice for sale of Immoveable Property under SARFAESIAct. 2002 read with proviso to rule 8(6) of Security Interest (Enforcement) Rules, 2002 Discussion sale of minutes and a search in the public in general and in particular to borrowers and guarantors, details whereof are mentioned below, that the below described immoveable Property mortgaged/charged to the India Resurgence ARC Private Limited (India RF/Secured Creditor), the possession of which has been taken by the Authorised Officer of India RF/Secured Creditor will be sold on "AS IS WHERE IS BASIS", "AS IS WHAT IS BASIS" and "WHATEVER THERE IS BASIS".

L		<u> </u>								
	Sr. No.	Name of the Borrower/ Co-Borrower/Guarantor/ Mortgagor	*Outstanding Dues as on 30.04.2024	Description of the property:	Type and Date of Possession	Reserve Price	EMD/ Bid Increase Amount	Last date for submission of Bid and EMD		**Known encumbra- nces if any
	1.	Advanced Computers and Mobiles India Private Limited, Mr. Essa Ismail Merchant, Mrs. Amina Essa Merchant	Rs. 25,22,35,241 (Rupees Twenty Five Crore Twenty Two Lakh Thirty Five Thousand Two Hundred Forty One Only	Flat No. 34, admeasuring 725 sq. ft. (67.38 sq. mt.) built up on 3rd floor, Block A of the building known as Anand Apartments of Anand Milan Premises Co-Operative Housing Society Limited constructed on Land bearing plot No. 47,48,49 and 61, TPS VI, bearing CTS No. 1652, 1653, 1654, 1662 situated at Subway Road, Santacruz (West), Mumbai 400054 in registration District of Mumbai Suburban owned by Advanced Computers and	possession taken on 02.11.2023	Rs. 1,28,00,000 (Rupees One Crore Twenty Eight Lakh Only)	EMD- Rs. 12,80,000 (Rupees Twelve Lakh Eighty Thousand Only) Bid Increase Amount - 1,00,000/- (Rupees One Lakh only)		at 12:00 pm	1. Subordinate Charge towards WAT & CAT dues, pursuant to Order of attachment for Rs.5,71,02,270 as on 17.01.2023 issued by Deputy Commission of State Tax. 2. Society Dues of approx. Rs. 1,77,054 as on

together with further interest as applicable, incidental expenses, costs, charges, etc. incurred up to the date of payment and realisation thereof. **other than the encumbrances mentioned in the table above, there are no encumbrances on the immoveable property to the best of knowledge of Authorisec Officer of Secured Creditor. The intending bidders should do their own independent diligence regarding the encumbrances, title of the immoveable Property The Authorised Officer/Secured Creditor shall not be responsible in any way for any third-party claims' rights/ dues.

TERMS & CONDITIONS

E-Auction/bidding shall be only through "Online Electronic Bidding" through the website https://www.bankauctions.in. Bidders are advised to go through the website for detailed terms & process before taking part in the e-Auction sale proceedings.

website for detailed terms & process before taking part in the e-Auction sale proceedings.

For inspection of the properties & property documents, or any other sale related query, please contact Mr. Harshwardhan Kadam - 9819058003.

The Immovable propertywill not be sold below the Reserve Price (RP) and accordingly the participating bidders are invited to bid more than the RP and may enhance their offer further during auction process as specified by the agency conducting the auction i.e. M/s 4Closure.

The interested bidders before the last date & time of submission of the Bid shall submit their Earnest (EMD) to Elexa Resolution Advisors LLP, duly authorized service provider of India RF at their office at AWFIS, Unit no. 304, 3rd Floor, Adani Inspire BKC, G Block, Bandra Kurla Complex, Mumbai-400051 through Demand Draft/NET7/RTGS/PAY ORDER in favour of 'India Resurgence ARC TrustIV' payable at Mumbai. HDFC Bank Limited, Account Number-57500000341064, IFSC Code: HDFC0000060. Please note that the Cheques shall not be accepted as EMD amount Interested bidder shall submit copy of the following documents to Harshwardhan Kadam (Mobile - 9819058003, Email - harshwardhan@elexa.co.in) - Protocopy of Remand Draft/TGS/NETC/DAY ORDER details towards EMD amount

Photocopy of Demand Draft/RTGS/NEFT/ PAY ORDER details towards EMD amount.

Self-attested photocopies of KYOs and address proof such as PAN Card, Voter ID Card/ Driving License/ Passport/ Aadhar Card etc Bidders Name, Contact No., Address, e-mail ID.

Bidder's account details for online refund of EMD.

It shall be the obligation of the prospective bidder to avail online training on E-Auction from the agency conducting the auction/service provider namely M/s 4Closure, Hyderabad, helpline No: 8142000062/65/66 and e-mail: info@bankauctions.in, Contact Person: Mr. Arijit Das: 8142000725, email: arijit@bankauctions.in and for any property related query may contact Authorised Officer (details given earlier) during the working hours from Monday to Friday. Neither the Authorised Officer/Secured Creditor nor the agency conducting auction shall be liable for any Internet Network problem and the interested bidders to ensure that they are technically well equipped for participating in the e-Auction event. Only buyers holding valid KYC, address proof, user ID/ Password and confirmed payment of EMD through any of the mode mentioned above shall be eligible for participating in the e-Auction process.

eligible for participating in the e-Auction process. During the Online Inter-se Bidding, bidder can improve their bid amount as per the 'Bid Increase Amount' (as indicated by the agency conducting the auction namely M/s 4Closure) or its multiples. In case bid is placed during the last 5 minutes of the closuration time of the e-Auction, the closing time will automatically get extended for 5 minutes (each time till he closure of e-Auction process), otherwise, it'll automatically get closed. The bidder who submits the highest bid amount (not below the Reserve Price) on the closure of the e-Auction process shall be declared as the highest bidder by the agency holding auctions. The Authorised Officer post verification of the documents and other information shall thereafter declare such highest bidder as successful bidder and shall confirm the sale in his favour subject to confirmation by the Secured Creditor.

The EMD of the successful bidder shall be retained towards part sale consideration and the EMD of unsuccessful bidders shall be refunded. The EMD shall be refunded to the EMD of unsuccessful bidders shall be refunded. The EMD shall be refunded to the EMD of unsuccessful bidders shall be refunded. The EMD shall be refunded to the EMD of unsuccessful bidders shall be refunded.

10. The successful bidder shall immediately pay 25% of the amount of sale price (inclusive of the earnest money already deposited) on the same day or not late than next working day from the date of confirmation of sale in favor of Secured Creditor in the account as mentioned hereinabove. The balance 75% of th sale price shall be paid on or before 15th day of confirmation of sale or within such extended period as agreed upon in writing between the purchaser and th Secured Creditor, which shall not in case exceed three months. In the case of default of payment within the prescribed time mentioned above, the amounts deposited by the purchaser shall be forfeited by the Secured Creditor and the property shall be resold by the Secured creditor. All the claims and rights over the property of the defaulting purchaser shall stand forfeited. 12. Once the terms of the payments mentioned above have been complied, the Authorised Officer shall issue certificate of sale of the immovable property in

13. The purchaser shall bear the applicable stamp duties/ additional stamp duty/ transfer charges, fees etc. and also all the statutory/ non-statutory dues, taxe:

rates, assessment charges, fees etc. owing to anybody in relation to the property. 14. The Authorized Officer in its sole discretion may accept or reject any bid, adjourn/ postpone/ cancel the e- Auction without any prior notice and without assigning any reason thereof

In a Authorized Officer in its sole obscretion may accept or reject any bid, adjourn/ pospone/ cancel the e-Auction without any prior notice and without assigning any reason thereof.
5. The bidders are advised to go through the detailed Terms & Conditions of e-Auction Process available on the web portal of https://www.bankauctions.in, before submitting their bids and taking part in the e-Auction.
6. Special Instructions: Bidding in the last moment should be avoided. Neither the Secured Creditor nor Service provider will be responsible for any technical lapsel power or internet failure etc. In order to avoid such contingent situations bidders are requested to ensure that they are technically well equipped and have all alternatives such as power supply back-up etc., so that they are able to circumvent such situation and are able to participate in the online Inter-se Bidding, successfully.
7. Movithstanding anything to the contrary contained berginabove if the borrower has naid the outstanding amount along with future interest computable fill.

Notwithstanding anything to the contrary contained hereinabove, if the borrower has paid the outstanding amount along with future interest computable till the date of payment in full any time before the date of publication of this notice for public auction, in such an event in terms of section 13 (8) of SARFAESI Act 2002, the Secured Creditor shall not transfer the Secured Assets by way of lease, assignment or sale.

For and on behalf of the Board of Director **Family Care Hospitals Limited** Pandoo Naio

SALES & NEGOTIATION TRAINING AT THAKUR GLOBAL BUSINESS SCHOOL Thakur Global Business School organised Along with important practical experience an intensive two-day Sales & Negotiations this interactive training imparted academic

FAMILY CARE HOSPITALS LIMITED (Formally known as SCANDENT IMAGING LIMITED)

CIN: L93000MH1994PLC080842 Regd Address: Plot No. A-357, Road No. 26, Wagle Industrial Estate, MIDC, Thane (West), Maharashtra -400604

Tel No.022 4184 2201 | Email: csscandent@gmail.com | Web: www.scandent.in

STATEMENT OF AUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND YEAR ENDED 31ST MARCH 2024									
[Figures in Rs. lakhs unless stated otherwise									
_		Quarter Ended			Year Ended				
Sr.	PARTICULARS	31.12.2024	31.12.2023	31.03.2023	31.03.2024	31.03.2023			
No.		Audited	Un-Audited	Audited	Audited	Audited			
1	Total income from operations	632.43	1197.30	1,400.77	4,319.49	4828.29			
2	Total Expenses	370.40	1036.19	1,193.39	3,506.35	4086.40			
3	Net Profit / (Loss) for the period (before Tax,	262.03	161.11	207.38	813.15	741.89			
	Exceptional and/or Extraordinary items)								
4	Net Profit / (Loss) for the period before tax	262.03	161.11	207.38	813.15	741.89			
	(after Exceptional and/or Extraordinary items)								
5	Net Profit / (Loss) for the period after tax	857.98	112.37	130.18	1254.76	525.72			
	(after Exceptional and/or Extraordinary items)								
6	Total Comprehensive income for the period	859.51	112.37	131.67	1256.29	527.21			
	(Comprising Profit/(Loss) for the period (after tax)								
	and Other Comprehensive income (after tax)								
7	Equity Share Capital (FV of Rs. 10 per share)	5401.48	5401.48	5401.48	5401.48	5401.48			
8	Earnings Per Share (FV of Rs.10 each)	1.59	0.21	0.39	2.32	1.56			
	(for continuing and discontinued operations)								
	la								

Basic and Diluted The above is an extract of the detailed format of Quartely and Yearly Financial Results for 31st March 2024 filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Reguirements) Regulations, 2015, The full format of the Quarterly/Half Yearly Financial Results are available on the Company's website www.scandent.in and also the Stock Exchange website ww.bseindia.com

The above Audited standalone financial results have been reviewed and recommended by the Audit Committee at their meeting held or 29th May 2024 and consequently approved by the Board of Directors at their meeting.

> Managing Director DIN: 00158221

India Resurgence ARC Private Limited

Date: 29.05.2024 Place: Mumbai